

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत, जि. हिंगोली या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरीता अतिरीक्त निधी मंजूर करणेबाबत.

### महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक: हसंप्र २०२४/प्र.क्र.१२०/९-अ,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक:- १५ ऑक्टोबर, २०२४

- वाचा:-
१. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्रमांक: हसंप्र-२०२२/प्र.क्र.११७/९-अ, दि. १४.०९.२०२२
  २. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली 'हिंगोली येथे हळदी संशोधन केंद्र उभारणे' या विषयाबाबत दिनांक २४.०७.२०२४ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त: पत्र क्र.बैठक २०२४/प्र.क्र.१४४/९अ, दि. ०८.०८.२०२४
  ३. संचालक (फलोत्पादन), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. कृआ/फलो-३/मा.बा.ठा/निधी मागणी/२०५३५/२०२४, दि. १२.०८.२०२४
  ४. संचालक (फलोत्पादन), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र./ कृआ/फलो३/हरिद्रा/वाढीव निधी/२१२११/२०२४, दि. २२.०८.२०२४
  ५. संचालक (फलोत्पादन), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र.कृआ/फलो-३/हरिद्रा/वाढीव निधी/२४०३७/२०२४, दि. २४.०९.२०२४
  ६. मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५.०९.२०२४ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त: सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र क्र.बैठक २०२४/प्र.क्र.४९/इमा-१, दि.२६.०९.२०२४

### प्रस्तावना:-

हिंगोली जिल्ह्यामध्ये 'मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र' कंपनी कायद्याच्या कलम ८ नुसार ना-नफा तत्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास दिनांक १४ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. उक्त केंद्र स्थापन करण्यासाठी रुपये १००.०० कोटी (रुपये शंभर कोटी फक्त) एवढा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली 'हिंगोली येथे हळद संशोधन केंद्र उभारणे' या विषयाबाबत दिनांक २४.०७.२०२४ रोजी दुपारी ०२.०० वाजता सहाद्री अथितीगृह, मलबार हिल, मुंबई येथे बैठक संपन्न झाली. उक्त बैठकीत मा.बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी अतिरीक्त निधीसाठी टप्पेनिहाय (Phasewise) प्रकल्प प्रस्ताव तयार करून मा. मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे मा. मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राकरिता अतिरिक्त निधीस शासनाची मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

१. मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत, जि. हिंगोली या प्रकल्पाकरिता रुपये ७०९.२७ कोटी (रुपये सातशे नऊ कोटी सत्तावीस लाख फक्त) इतका अतिरिक्त निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर अतिरिक्त निधी टप्पेनिहाय (Phasewise) वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

२. उपरोक्त अतिरिक्त निधीचे बाबनिहाय अंदाजपत्रक पुढीलप्रमाणे आहे:-

(रु.कोटीमध्ये)

अ.क्र.	बाब	आवश्यक अतिरिक्त निधी
१	<b>इमारत बांधकाम</b>	
i	मुख्य इमारत	१०.९०
ii	कर्मचारी निवासस्थान	३.३८
iii	शेतकरी निवासस्थान	३.३८
iv	अतिथीगृह -१	--
v	अतिथीगृह -२	--
vi	शास्रज्ञ निवासस्थान	११.२५
vii	सभागृह	१०.१६
viii	विकिरण प्लान्ट	२०.२१
ix	प्रक्रिया युनिट	१२९.१५
x	वीजपुरवठा उपकेंद्र	४.१६
xi	OWC प्लान्ट	४.०२
xii	मेडीटेशन केंद्र	०.३८
१	<b>इमारत बांधकाम एकूण</b>	<b>१९६.९९</b>
२	Plumbing & Sanitary Work	२७.५९
३	इलेक्ट्रिकल कामे	७१.४०
४	फर्निचरची कामे	१२.१८
५	क्षेत्र विकास खर्च	९१.६२
६	प्लान्ट, यंत्रसामग्री आणि उपकरणे	७०.००
७	प्रशासकीय खर्च	२६.५०
८	शेतीशी संबंधित खर्च	१५.५०
९	पर्यावरण संरक्षण उपाय आणि प्रमाणन	४.५०
१०	इतर तरतुदी - आकस्मिकता, वाढ, जीएसटी, सल्लागार फी, चाचणी, रॉयल्टी, विमा, मंजूरी शुल्क इ.	१९२.९९
	<b>एकूण प्रकल्प खर्च</b>	<b>७०९.२७</b>

दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ रोजी मा. मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उच्चस्त स्तरीय सचिव समितीच्या बैठकीत मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी ५३२४५ चौ.मी. क्षेत्राकरिता स्थापत्य व विद्युत या बाबीसाठी रु. २८४.७८ कोटी इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

३. मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत, जि. हिंगोली या प्रकल्पाकरिता मंजूर उक्त अतिरिक्त निधी वित्त विभागाच्या मान्यतेने वितरीत करण्यात येईल.
४. सदर प्रस्ताव हा खाजगी नकाशावर आधारित असल्याने उच्चाधिकार सचिव समितीने निर्देश दिल्याप्रमाणे त्यास उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ यांची मान्यता घेण्यात यावी.
५. सदर शासन निर्णय दिनांक १० ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या मा.मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४१०१५१३४७५१०००१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(हे. गो. म्हापणकर)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
- २) मा. मंत्री (फलोत्पादन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद/महाराष्ट्र विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ४) सर्व सन्माननीय विधानपरिषद/विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य
- ५) अध्यक्ष, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत, जि.हिंगोली
- ६) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई
- ७) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
- ८) मा. अप्पर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ९) मा. अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०) सचिव (कृषि), कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ११) आयुक्त (कृषि), कृषिआयुक्तालय, पुणे.
- १२) आयुक्त (अन्न व औषध प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १३) विकास आयुक्त, उद्योग, महाराष्ट्र राज्य.
- १४) महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे
- १५) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे
- १६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, मुंबई
- १७) जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
- १८) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली
- १९) संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन), कृषिआयुक्तालय, पुणे

- २०) संचालक (आयुष), आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- २१) संचालक संशोधक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे
- २२) सर्व विभागीय कृषि सह संचालक, महाराष्ट्र राज्य
- २३) व्यवस्थापकीय संचालक, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत, जि.हिंगोली
- २४) सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी, महाराष्ट्र राज्य
- २५) सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
- २६) महालेखापाल १/२, (लेखा व अनुज्ञेयता)/लेखा परीक्षा) मुंबई/नागपूर
- २७) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
- २८) संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई
- २९) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
- ३०) सह संचालक, लेखा व कोषागरे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई
- ३१) जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली
- ३२) कक्ष अधिकारी (१४३१), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३३) कक्ष अधिकारी (व्यय-१), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३४) कक्ष अधिकारी (२-अ), कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३५) निवड नस्ती ९-अ.

\*\*\*\*\*